Godrej Properties Limited Regd. Office: Godrej One,

5th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai – 400 079. India

Tel.: + 91-22-6169 8500 Fax: + 91-22-6169 8888

Website: www.godrejproperties.com

CIN: L74120MH1985PLC035308

August 06, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Ref: Godrej Properties Limited

BSE - Script Code: 533150, Scrip ID - GODREJPROP

BSE - Security Code: 974950, 974951, 975090, 975091, 975856, 975857 - Debt Segment

NSE Symbol - GODREJPROP

Sub: <u>Intimation under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations</u>, 2015 – Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Para A, Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published on August 06, 2024 in Financial Express (English) and Loksatta (Marathi) with respect to completion of dispatch of Postal Ballot Notice sent to the Members of the Company through e-mail on August 05, 2024.

The above information is also available on the website of the Company at www.godrejproperties.com.

Thanking you,

Yours faithfully, For Godrej Properties Limited

Ashish Karyekar Company Secretary

Enclosed as above



BEFORE THE HON'BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CHENNAI

F. A. No. 422 of 2023 against R.B.T.C. C. No.53 of 2022 (Order dated 202 2023 by the Hon'ble DCDRC, Tiruvarur)

Hon ble Dictrict, Inturarun Volkswagen Mount Rod A Division of Sundaram Motors Represented by its Business Head 7, Whites Road, Chennai - 600 014Appellant / 1st Opposite Pari Vs-

Vs.
Devarayan Subbu
S/o late Shri M.Devarayan
No.1137, Flat S-1,
Anna Nagar West End Colony,
Chennai - 600 050
...1st Respondent / Complainent
Volkswagen Group Sales India
Private Limited
Represented by its

Private Limited
Represented by its
Managing Director
No.3, North Avenue, Level 4,
Maker Maxiv, Bandra Kurla
Complex, Bandra (East),
Mumbai-400 051
...2nd Respondent /
2nd Opposite Party

Volkswagen Group Sales India Private Limited Private Limited
Represented by its
Managing Director
No.3, North Avenue, Level 4,
Maker Maxity, Bandra Kurla
Complex, Bandra (East),
Mumbai- 400 051

wurmbai- 400 051

...Zand Respondent / 2nd Opposite Party
Please take notice that the above
Appeal has been filed by our Client
Volkswagen Mount Road, against the
Order dt. 280,2023 of the District
Consumer Disputes Redressal Forum
(Tiruvarur) in R.B.T.C.C. No.53 of
2022.

2022.
The ferrible State Commission has permitted notice to you by paper publication returnable by 14th Aug 2024. Therefore the publication returnable by 14th Aug 2024. Therefore the permitted notice to the publication returnable by 14th Aug 2024. The permitted has been commission. The permitted has been commission. The permitted has been commission. The permitted has been commissioned by the papers in the above matter can be obtained from our office.

Dated at Mumbai on this the 29th day of July 2024.

S. RAMASUBRAMANIAM & ASSOCIATES

Counsel for Appellant
75, TTK Road, Century Centre, First Floor, Alwarpet, Chennai, Tamil Nadu – 600 018.

Counsel for Appellant.

Color Spot, Byculla (E), Phone : 23748048 | 23714748 FCA Communications, Nariman Point, Phone: 40020550 / 51.

Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobils: 9769232274: 99

Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 / 2341 4596

Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257

Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262

OM Sai Ram Advtg. Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.

Premier Advertisers Mumbai Central Mobile: 9819891116

VIJAYA DIAGNOSTIC

Honasa Consumer Limited

CIN: U74999DL2016PLC306016
Registered office: Unit No - 404, 4th Floor, City Centre,
Plot No 05, Sector-12, Dwarka, New Delhi 110075, India
ebsite: www.honasa.in; Email: compliance@mamaearth.
Telephone: 011-44123544

NOTICE OF 8TH ANNUAL GENERAL MEETING AND

NOTICE OF STH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 8th Annual General Meeting ("AGM") of the Members of Honasa Consumer Limited ("He Company") will be held on Thrusday, August 29, 2024 at 10.30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM"), to transact the businesses as et out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020. May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2022 and September 25, 2023 ("MAC Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 ("SEBI Circulars") and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice Companies Act, 2013 (*th. Act") and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Discosure Requirements) Regulations, 2015 (*SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for financial year 2023-24 on Monday, August 05, 2024, through electronic mode only to those members whose e-mail address are registered with the Company/Kirn Technologies Limited, Registrar & Share Transfer Agent (*RTA") of the Company/Seniories as on Friday, August 02, 2024. The requirement for sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with wide MCA and SEBI Circulars for General Meetings. Any member who wishes to obtain hard copy of Annual Report, may write to the Company for the same. The Annual Report for financial year 2023-24 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement of AGM is available on the website of the Company, Stock Exchanges and Central Depository Services (India) Limited (*CDSL") at www.honasa.in. www.seindia.com. awww.evenignidad.com respectively.

Members holding shares, as on Friday, August 23, 2024, being the cut-off date, may east their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system (*remote e-worling') provided by CDSL All members of the Company are informed that:

The Ordnary and Special Businesses as set forth in the Notice of

are informed that:

The Ordinary and Special Businesses as set forth in the Notice of AGM will be transacted only through voting by electronic means. The remote e-voting will commence on Monday, August 26, 2024 at 9:00 am. (IST).

The remote e-voting will commence on Monday, August 26, 2024 at 9,000 am. (IST). The remote e-voting shall end on Wednesday, August 28, 2024 at 05:00 pm. (IST) and once the vote on a resolution is east by the member, the member shall not be allowed to change it subsequently. A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of notice of AGM by e-mail and holding shares as on cut-off date, may east vote by following the instructions for e-voting as provided in the Notice convening AGM, which is available on the website of the Company and CDSL. However, if the person is already registered with CDSL/National Securities Depository Limited (*NSDL*) for remote e-voting, then the existing user ID and password can be used to east vote. The members may note that: a 17 me members who have east their vote by remote e-voting prior to AGM may participate in AGM through VCOAVM facility but shall not be entitled to east their vote by remote e-voting shall be entitled to cast their vote by remote e-voting shall be entitled to cast their vote by remote e-voting and who had not east their vote by remote e-voting shall be entitled to cast their vote for Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories is on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting entiring AGM. The participating in AGM and though VCOAVM facility and e-voting during AGM. In case of any queries relating to e-voting and attending AGM, you can write and e-mail to helderlock evoting admit and a demail to helderlock evoting and attending AGM, you can write and e-mail to helderlock evoting and attending AGM.

olumg AcM.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any queries relating to e-voting and attending AGM, you can write and e-mail to helpdesk-evoting/gleddindi.com. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, at the address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumblai 400013 or call toll free no. 1800 22 55 33.

Mr. Shashi Shekhar, Practicing Company Secretary has been appointed as the Serutinizer for conducting the remote e-voting and e-voting during AGM in fair and transparent manner. Members holding shares in physical mode are hereby notified that pursuant to General Circular No. SEBIH/OM/MRSD/PoD-I) P/CIR/2023/37, dated March 16, 2023, all holders of physical shares can update/register their contact details including the details of e-mail IDs by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with RTA and Members holding shares in dematerialized form are requested to register/update their e-mail addresses with their relevant Depository Participants.

For Honasa Consumer Limited

Date: August 05, 2024 Company Secretary & Compliance Office

VIJAYA DIAGNOSTIC CENTRE LIMITED

S. No.	Particulars	3 months ended 30 June 2024 (Unaudited)	Year ended 31 March 2024 (Audited)	Corresponding 3 months ended 30 June 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations (net)	15,621.68	54,780.53	12,104.96
2	Net Profit for the period before Tax and Exceptional items #	4,190.19	16,073.09	3,547.26
3	Net Profit for the period before Tax and after Exceptional items #	4,190.19	15,868.09	3,547.26
4	Net Profit for the period after Tax and after Exceptional items #	3,150.52	11,963.71	2,638.46
5	Total comprehensive income for the period #	3,147.10	11,952.49	2,643.31
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 1 each)	1,025.97	1,023.46	1,021.17
7	Other equity (excluding revaluation reserve) as per audited balance sheet of previous year	64,695.88	64,695.88	53,452.23
	Earnings per equity share (Face value of ₹ 1 each) (non annualized for quarter ended) - Basic (in ₹.)	3.06	11.62	2.57
	- Diluted (in ₹.)	3.05	11.59	2.56

Place: Hyderabad Date: 05 August 2024

Notes: 1. Key numbers of the standalone financial results are as under

S. No.	Particulars	3 months ended 30 June 2024 (Unaudited)	Year ended 31 March 2024 (Audited)	Corresponding 3 months ended 30 June 2023 (Unaudited)	
1	Total Income from Operations (net)	14,242.32	52,502.27	11,872.58	
2	Profit for the period before tax and exceptional items	3,831.09	15,452.17	3,504.15	
3	Profit for the period before tax (PBT)	3,831.09	15,247.17	3,504.15	
4	Profit for the period after tax (PAT)	2,886.31	11,460.20	2,599.75	
5	Total Comprehensive Income	2,882.89	11,447.76	2,604.60	

The above financial results for the Quarter ended 30 June 2024 were review the Board of Directors in their respective meetings held on 55 August 2024. The above financial results for the detailed format of quarterly financial Regulation 33 of the SEBI LODR Regulations; 2015. The full format of the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's webistic (www.njayadiagnostic.com).

for and on behalf of the Board of Directors of Vijaya Diagnostic Centre Limited

Dr. S. Surendranath Reddy

Within 168 days from the date of PO

₹ 1,42,167/-* through e-payment (NEFT/RTGS)

₹ 3540/- inclusive of all taxes and duties through online or



CIN: L74120MH1985PLC035308
Registered Office: Godroj One, 5th Floor, Projshanagar, Eastern Express Highway
Yikholi (East), Mumbai 400 079.
Email: secretarial@godrejproperties.com website: www.godrejproperties.com

Notice to Members

Tab. 1022 5189 8500

Notice to Members

The Members of Godrig Properties Limited ("the Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, far you the Companes Act, 2013 (the Companies Act) including any with East 201 and Fluid Companies (Management and Administration) Russian 102 and Fluid 22 of the Companies (Management and Administration) Russian 102 and Fluid 22 of the Companies (Management and Administration) Russian Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2013 (12 ctilisan Regulations). Secretarial Senior 5, Secretarial Senior 5, Victorial Regulations, 2013 (12 ctilisan Regulations). Secretarial Senior 5, Secretarial Senior 1,70200 danked April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 13/2022 dated May 10, 2020, 13/2022 dated May

cook Exchange of India Limited at www.nesholia.com.

The Company has engaged the services of Kirtlech to provide remote e-Volling facility its Members. The remote e-Volling will commence from 09:00 a.m. (87) on Wednesday, sugast 06, 2024 and will remain open ill 05:00 p.m. (87) on Wednesday, beptember 04, 2024. Remote e-Volling in Sahl not be allowed beyond the said data and ne. The remote e-Volling module will be disabled for volling thereafter. The detailed ne. The remote e-Volling module will be disabled for volling thereafter the detailed to the concern for the control of the cont

id-up share capital of the Company as on out-off data.

per the SEBI Master circular on. SEBINO/CIPPO2/CIP/P/2023/120 dated July, 2023 on a-Voting hacility provided by Listed entities, remote a-Voting process has been enabled to all the individual demant account holders, by way of single legible desfinial, Prought their demant accounts/ websites of Depository Expository intriplants in order to increase the efficiency of the e-Voting process. Members are vision to update their mobile number and email address with their respective DePs in to update the mode into the mode and manufacture of a feet to access remote e-Voting facility. Detailed instructions for login methods on the e-Voting are provided in the Postal Ballot Notice.

note e-Voting are provided in the Postal Ballot Notice.

accordance with the MAC Toculars, physical ocpoies of the Notice will not be accordance with the MAC Toculars, physical ocpoies of the Notice will not be used to the Whenthers. However, it is clarified that all the persons who are whether of the Company as on the cut-off date (including those Members who may that we received this Notice due to non-registration of thermal IDs with the memory or with the Depositionies's Depository Participants; shall be entitled to vote in all onto the resolution specified in the Notice Any person who is not all Members as on cut-off date should treat this Notice for information purposes only.

Seess for registration of entitle address:

Members holding shares in physical mode and who have not undered their person.

occes for registration of email address:

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses in writing to KFintech at shared-risk@kfintech.com along with the copy of the spike card, and self-attested copy of any document (eq. Adahsa, Driving Lecriae, Election Identity, Card, Passport) in support of the address of the Member.

Members holding shares in demantarialised mode are requested to registe update their email addresses with the relevant Depository Participants.

Those shareholders who have already registered their e-mail address are requested to registe update their e-mail addresses swith the relevant Depository Participants.

e Board has appointed Mr. Ashish Kumar Jain, Company Secretary in practice imbership No. 6058 and CP No. 6124 as the Scrutinizer to scrutinize the voting

rocess in a fair and transparent manner.

For Scrutinzer will subum his report to the Executive Chairperson/ Managing Directors
company Secretary of the Company. The results of the Postal Ballot will be declared or
the Postal Ballot will be declared to
the Postal Solid will be declared to
the Postal Solid will be declared to
the Company solid on the Very Solid
www.podicieroperities.com and on the e-voling website of Killinsch Le
thistophyriding Alienth com. The results hall also be communicated simultaneousle
DI SEE Limited and the National Stock Exchange of India Limited, where equity share
this Company are for the Company of the Company are solid
the Company are for the Company of the Company are for the Company ar

of the Company are isseed.

Hermbers may also call Kintech toll free No. 1800-3094-001 or send an email to simulard its @kintech.com for any further clarifications or grievances. In case of an query concern grevance relating to remote 4-Yoring process, Members may refer in the Frequently Asked Quastions (*FASS) and 4-Yoring user manual for Member wailable at the "Downloads" section of https://evoling.klintech.com.

g.kfintech.com. For Godrej Properties Limited Sd/-Ashish Karyekar Company Secretary (ICSI Membership No. A11331)

Place: Mumbai Date: August 05, 2024

L&T Finance Limited (formerly known as L&T Fir

LOSS OF SHARES

tice is hereby given that the certificates of the under mentioned Equity shares of the said companies have been to splaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity shares have applied to the companies to issue duplicate sha

by person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the company and its Registrar a ansfer Agents, within 21 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s) to the afores

	Company	Folio No.	Certificate no.	Distinctive From	Distinctive To	No. of Shares
VII	NICHOLAS PIRAMAL INDIA LTD/ PIRAMAL ENTERPRISES LTD	Holder – Suryaben Ashwinbhai Dalal		Holder – Ashwin Dayaram Dalal		Total -
1		SR02321	376677	37864456	37864542	87
2		SR02322	376678	378644543	37864568	26
3		SR02323	376679	37864469	37864594	26
4		SR02324	376680	37864495	37864620	26
5	,	SR02325	376681	37864621	37864663	43
6		00022553	58414	209098038	209098047	10
7		00022554	58415	209098048	209098050	3
8		00022555	58416	209098051	209098053	3
9		00022556	58417	209098054	209098056	3
10		00022557	58418	209098057	209098061	5
MIC	HOLAS DIDAMAL INDIA I	TO/ DIDAMAL ENT	EDDDICEC I TD			

uiCHOLAS PIRAMAL INDIA LTD PIRAMAL ENTERPRISES LTD Registered Address - Piramal Ananta, Agastys Corporate Part, Opposite Fire Bris Kurla (West), Mumbel, Maharsahira, 400070 Registrar and Transfer Agents - Link Intime India PVL Ltd. C101, 247 Park, Lt B. Ming, Vikhroli (West), M

Holder(s)/ Applicant(s) SURYABEN ASHWINBHAI DALAL ASHWINBHAI DAYARAM DALAL Place – Surat Date – 2[™] August, 2024

BENARES HOTELS LIMITED

Coporate Identification No. (CIN): L55101UP1971PLC003480

(file: Tig Ganges, Nadesar Palace Compound, Varanasi - 221 002, Tel.: 0542 6660001

e Office: Tig Placke, Sardar Patel Mang, New Delhi - 110021, Tigl: 1016650 3549/3704

E-mail: investor@tajhotels.com | Website: www.benareshotelslimited.com

NOTICE OF THE 5380 ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Fifty Third (53") Annual General Meeting (AGM' or 'Meeting') of the Members of Benares Hotels Limited (the Company) will be held on Thursday, August 29, 2024 at 3.0 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAWI) ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM, in accordance with the General Circulars General Circular Nos. 14/2020 dated April 3, 2020, 17/2020 dated April 3, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023, by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being October 7, 2023, by Securities and Exchange Board of India (SEBI Circulars').

Doard or initial (SED Includies).

Members may attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility provided by the National Securities Depository Limited (NSDL'), as indicated in the Notice of the Meeting. Please note that there will be no provision for attending and participating in person at the 53** AGM of the Company.

there will be no provision for attending and participating in person at the 33" ANM of the Company, Pursuant to the afforesal MCA and SEBI Circulars, exemption has been granted from the requirement to send physical copies of the Annual Report and Notice of Meeting to Shareholders. Accordingly, the Company has sent the Notice of 33" ACM along with the link of the Annual Report for Financial Year (FV) 2023-24 on August 5, 2024 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depositories and a physical copy of the same will be sent to those Members who specifically send a request at investor@lajhoteis.com mentioning their Folio No./ DP ID and Client ID.

Folio No. J DF ID and Client ID.

The Annual Report for Y 2023-24, including the Notice of the 53rd AGM can be accessed and downloaded from the website of the Company at https://www.beaneshotelslimited.com/en-in/AGM-2024/ and is also on the website of SDE Lat without past Company in the SDE and website of the stock exchange on which the securities of the Company is listed, i.e. BSE Limited at www.bseindia.com.

exchange on which the securities of the Companies Islated, it.e. BEL Limited at www.bseindia.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars and other applicable laws, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting beforeduring the AGM to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using the electronic voting platform provided by NSDL.

A person whose name is recorded in the Penietre of Management 18 or 18 or

platform provised by NSUL.

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on Thursday, August 22, 2024 (Cut-Off Date) only shall be entitled to avail the facility of remote e-Voling before / during the AGM. The voling rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date.

whenbers may cast their votes on any or all of the resolutions using the remote e-voting facility before/ during the AGM. The detailed instructions for remote e-Voting before and during the AGM are given in the Notes to the Notice of the AGM.

The remote e-Voting facility would be available to the Members during the following period:

Commencement of remote e -Voting From 9.00 a.m. (IST) on Monday, August 26, 2024
End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Wednesday, August 28, 2024

Commencement of remote e -Voting From 9.00 a.m. (IST) on Monday, August 26, 2024

End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Wednesday, August 28, 2024

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution has been cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or sat the vote again.

The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the AGM through e-Voting Members who have cast their voten or sculburion(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their voten or such resolution(s) again.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holding shares on the cut-off date may obtain the User ID and password for casting his/her vote or for participating at the AGM by sending a request at evoting@msdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

purposes only.

Comprehensive guidance on (a) remote e-voling before the meeting, (b) participation in and joining of the Meeting through VCIOAVM, (c) remote e-voling during the Meeting, and (d) registration of email IDs are available in the Notice of the ACM, which can be accessed and downloaded from the Company's website at https://www.beanreshotleslimited.com/en-in/ACM/ACQ24/.

Mr. Avrind Kohli, Practising Company Secretary (Membership Not: FCS 4434) has been appointed as the Scrulinize to scrubing the evoling beforeduring the ACM in a fair and transparent manner. For details relating to remote e-volting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to remote e-volting, please refer to the Frequently Asked Questions and e-Volting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evolting.nsdl.com or send a request to evolting@nsdl.com. Alternatively, you can contact NSDL at 022-4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evolting@nsdl.com.

Book Closure, Record Date and Dividend:

Book Closure, Record Date and Dividend: Members may note that the Board of Directors at their Meeting held on April 19, 2024, have recommended a Final Dividend of \$25-per Equity Share of \$10-each (250%) for the FY ended March 31, 2024. The dividend, if approved at the AGM, will be paid, subject to Deduction of Tax at source (TDS) on or after Tuesday, September 10, 2024 by way of electronic mode. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 23, 2024 to Friday August 30, 2024 (both days inclusive) for the purpose of payment of dividend. The Company has fixed Thursday, August 22, 2024, as the Record Date for determining entitlement of Members to final dividend for FY 2023-24, if approved at the AGM.

For Benares Hotels Limited sd./-Vanika Mahajan Company Secretary

Place: New Delhi Date: August 5, 2024

(L&T Finance

For Advertising in TENDER PAGES

financialexp.epapr.in

Contact

JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.:

67440215

(formerly known as L81 Finance Holdings Limited)
Registered Office: L81 Finance Limited, Brindavan Building
Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom
Santaruz (East), Mumbai 400 098
CIN No.: L67120MH2008PLC181833
Branch office: Mumbai

POSSESSION NOTICE
[Rule=8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Imide (Estwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Estwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Mules (2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Aster Lead with Fitule 3) of the Security Interest (Enforcement) Mules, 2002, issued a demand notice saling journe be berowered: Oper powers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other changes from the date of demand notice all jayament/relations. The Borrowere/Guarantors having failed to repay the amount, notice is hardware.

on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.						
Loan	Borrower/s/		Demand Notice		Date and Type of Possession Taken	
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties		Outstanding Amount (₹)		
02442 & MUMHL180	1. Sangeeta R Khanavkar 2. Ravindra Ramdas Khanavkar	All the piece and parcel of the Property Address: Flat Bearing Flat No. K-804 Admeasuring Carpet Area 642 Sq.ft., And Total Area 677 Sq. Ft. (net Area) On The 8th Floor Of The Building Known As Casa Clara Situated At Downtown. Dombivali (e). Maharashtra		Rs. 57,81,213.25/- As on 07-05-2024	01-08-2024	



बांगलादेशात अराजक

(पान १ वरून)

निदर्शकांना हिंसा थांबवण्याचे आवाहन केले, तसेच सर्व लोकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशच्या रस्त्यांवरील पोलीस मागे घेण्यात आले असून लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आपण लष्कर किंवा पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र

यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक सिमतीची बैठक झाली. त्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांना स्वतंत्रपणे बांगलादेशातील घडामोडींची माहिती दिली.



शेख हसीना राजकारणात परत येणार नाहीत. कुटुंबाच्या सांगण्यावरून त्या स्वतःच्या सुरक्षेसाठी देश सोडून गेल्या आहेत. आपण कठोर परिश्रमाने बांगलादेशची परिस्थिती पूर्ण बदलल्यानंतरही काही थोडे लोक आपल्याविरोधात उभे राहिले आहेत या कारणामुळे त्या निराश झाल्या होत्या.

- साजीब वाजेद जॉय, शेख हसीना यांचा मलगा

मध्य रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल

लोकल ठाण्यापासून कुर्मगतीने स्थानकादरम्यान लोकल बराच वेळ थांबून पुढे मार्गस्थ होत होत्या. त्यामुळे दररोजच्या कालावधीपेक्षा एक ते दोन तास अधिक वेळ लागत होता. बहुतांश सर्व लोकल ५० मिनिटांहून अधिक मिनिटे विलंबाने धावत भायखळ्यापासून ते कल्याणपर्यंत सर्व स्थानकात गर्दी होती. वातानुकूलित लोकलमध्येही प्रचंड गर्दी झाल्यामुळे दरवाजे बंद होण्यात अचडण निर्माण होऊन खोळंब्यात

दरम्यान, ओव्हर हेड वायर तृटलेल्या भागात वेगमर्यादा ताशी १५ किमी ठेवण्यात आली होती. दपारी ३.३५ वाजता अप मार्गिका असल्याचे करण्यात आले. तर. कल्याण डाऊन मार्गावर दुपारी ३.२० वाजता आणि दिवा-कल्याण अप मार्गावर दुपारी ४.०४ वाजता ब्लॉक घेऊन दुरूस्ती करण्यात आली. सायंकाळी ५.१० वाजता दुरूस्तीचे काम संपले. मध्य रेल्वेने एकण ५४ लोकल रद्द झाल्याचे मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाने सांगितले. तर २०० पेक्षा जास्त लोकल अंशतः किंवा पूर्णतः रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अमेरिकेतील मंदीच्या भीतीने भांडवली बाजारांची गाळण

(पान १ वरून)

आहे. त्यातच शुक्रवारी प्रसिद्ध आकडेवारीने झालेल्या एका अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली होती. या धास्तीनेच सोमवारी बाजार कोसळले. जपानच्या मध्यवर्ती बँकेने १७ वर्षांनंतर मुख्य व्याजदरांत वाढ केल्याचाही परिणाम बाजारांवर दिसून आला. विशेषतः जपानच्या भांडवली बाजारातील निर्देशांक निक्केई २२५ सोमवारच्या सत्रात १२.४ टक्क्यांनी घसरला

टोकियो. आणि भांडवली हाँगकाँगमधील बाजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

१९ लाख कोटींची झळ

सोमवारच्या सत्रातील घसरणीने गुंतवणुकदारांचे १५ लाख कोटींहन अधिक नुकसान झाले. मुंबई शेअर बाजारातील सुचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४४१.८४ लाख कोटींपर्यंत खाली आले. शुक्रवारच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे ४.४६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. परिणामी दोन सत्रात एकुण १९ लाख आशियाई बाजारांमध्ये, सोल, कोटींहून अधिक नुकसान झाले



आजही घसरगुंडी?

जागतिक बाजारातील नाट्यमय घडामोडींमुळे अमेरिकी बाजारातील निर्देशांक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज बाजारात उघडताच १,००० अंशांनी घसरला. तर नॅसडॅक आणि

एसअँडपी ५०० निर्देशांकाने अनुक्रमे ६ आणि ३.९ टक्क्यांची घसरण अनुभवली. परिणामी मंगळवारच्या सत्रात देखील देशांतर्गत भांडवली बाजारात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, लि.

सीआयएन : यू९१९९०एमएच१९२५पीएलसी००११८२ नोंदणीकृत कार्यालय : रेस कोर्स, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०३४.

फोन नं. : ०२२-६२६७ ०१०० ईमेल : secretary@rwitc.com; वेबसाइट : www.rwitc.com

सूचना

व्हिडिओ कॉन्फरिन्संग ("व्हीसी")/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") द्वारा घेण्यात येणाऱ्या "क्लब"च्या १०९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधित माहिती याद्वारा सचना देण्यात येते की, "रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, लिमिडेट"च्या ("क्लब" "आरडब्लआयटीसी") सदस्यांची १०९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन्) नियम्, २०१४च्या नियम् २० यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम्, २०१३च्या कलम १०८च्या तरतुदी आणि निगम कामकाज मंत्रालय ("एमसीए") जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल २०२०, जनरल सर्क्युलर नं. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, जनरल सर्क्युलर नं. २०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२० व जनरल सर्क्युलर नं. ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ ("एमसीए सर्क्युलर्स" म्हणून एकत्रितरीत्या संबोधित) च्या अनुपालनार्थ "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अंदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स ("ओएव्हीएम") द्वारा गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ०४.०० वा. घेण्यात येणार आहे. सदस्यांना याद्वारा कळविण्यात येते की, पूर्वोक्त "एमसीए सर्क्युलर्स"च्या अनुपालनार्थ, वार्षिक अहवाल २०२३-२४ समवेत वास्तविक (व्हर्च्यूअल) "एजीएम"ची सूचना केवळ अशा सर्व

सदस्यांना, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते या सूचनेच्या तारखेनुसार क्लबकडे नोंदणीकृत केलेले आहेत् ईमेलद्वारा पाठविण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना, ज्यांनी "क्लब"कडे त्यांचे ईमेल पत्ते व मोबाईल फोन नंबर्सची नोंदणी केलेली नाही/ अपडेट केलेले नाहीत, विनंती करण्यात येते की त्यांनी adm@rwitc.com यावर पॅन कार्ड/ आधार कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत जोडून व सदस्यत्व कार्ड/ नंबर या

तपञीलासमवेत "क्लब"च्या कार्यालयात लेखी कळवन सदर ईमेल पत्ते व मोबाईल फोन नंबर्सची नोंदणी करावी/ अपडेट करावे. "क्लब" वैयक्तिक सदस्यांना सूचना पाठविल्यानंतर त्याच्या वेबसाइटवर त्यानंतर सूचना अपलोड करील, जी www.rwitc.com यावर पाहता येईल

कपया नोंद घ्यावी की, ज्या सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्यांची नोंदणी केलेली नाही ते "एजीएम"ची सचना व "क्लब"चा वार्षिक अहवाल, इ. स्वीकारण्यास सक्षम असणार नाहीत व त्यामुळे सभेमध्ये सहभागी होणे किंवा इलेक्टॉनिक पुणालीद्वारा मतदान करण्यास सक्षम असणार नाहीत. रिमोट ई-वोटिंग संबंधित तपशील व "एजीएम" कालावधी दरम्यान मतदान प्रक्रिया तसेच प्लॅटफॉर्मवरून मतदानाकरिता युजर आयडीची ईमेलद्वारा सुचनेसमवेत तरतुद करून देण्यात येईल. सदस्य "व्हीसी"द्वारा सभैमध्ये उपस्थित राहू शकतील, आणि ईमेलमध्ये तरतूद केलेल्या सूचनांचे अनुसरण

सभेमध्ये सहभागी होण्याकरिता सुविधा निर्धारित वेळेपूर्वी किमान १५ मिनिटांकरिता खुली असणा आहे, आणि सदर निर्धारित वेळेनंतर १५ मिनिटांच्या समाप्तीपर्यंत बंद केली जाणार नाही. ईमेल पत्त्यांच्या नोंदणी प्रक्रियेसंबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य ०२२-६२६७०१०

यावर संपर्क साधू शकतील आणि विस्तार ११९ करिता विनंती करू शकतील. समितीच्या आदेशादारा निरंजन सिंह

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, लि. तारीख: ०५ ऑगस्ट, २०२४



पुणे जिल्ह्यातील मोठा पाऊस आणि उजनी, वीर या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच चंद्रभागेला सोमवारी पूर आला. त्यामुळे वाळवंटातील सर्व मंदिरे, घाट पाँण्याखाली गेले आहेत.

अंगणवाडी मुलांच्या पोषण आहाराचा खर्च आठ वर्षांत जैसे थे!

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: देशभरातील कोट्यवधी अंगणवाड्यांमधून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या खर्चात गेल्या आठ वर्षांत वाढ करण्यात आलेली नाही. अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही सहा वर्षांत वाढ झालेली नसल्याने जिल्ह्या-जिल्ह्यात केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी करण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने घेतला आहे.

पोषण आहारासाठी २०१३ मध्ये केंद्र सरकारने प्रति लाभार्थी ६ रुपयांवरून ७.९२ रुपये अशी वाढ केली होती. त्यानंतर २०१७ साली ८



त्यानंतर कोणतीही वाढ करण्यात आली नाही. केंद्रीय मंत्री व दर ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी एवढ्या पैशात पुरेसे पोषण असलेला आहार तयार करून दाखवावा, असे

'अखिल यांनी दिले आहे

या शीर्षकात मागील वर्षीच्या २१,५२३ हजार कोटी रूपयांच्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात तरतूद वढविंण्याऐवजी ३२३ कोटीची कपात करून फक्त २१,२०० हजार कोटी रूपयांची तरतृद केली आहे. - शुभा शमीम, 'महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटने'च्या अध्यक्षा

सक्षम अंगणवाडी व पोषण २

अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन'च्या उपाध्यक्ष व 'महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटने'च्या अध्यक्षा शुभा शमीम मोफत विजेच्या निर्णयामुळे सौर ऊर्जेवर भर

नवीन वीज जोडण्यांऐवजी आता शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता आर्थिक भार वाढू नये, यासाठी कषिपंपांसाठी नवीन वीज जोडण्यांची संख्या वाढविण्याऐवजी शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यावर सरकार महावितरणकडून अधिक भर देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या मोफत वीज घोषणेचा लाभ सुमारे ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांना होणार असून ७.५ अश्वशक्तीहून अधिक क्षमतेचे कृषिपंप असलेल्या ग्राहकांची संख्याही तीन-चार लाख आहे. त्यांच्याकडनही बिलवसली होणे अवघड आहे. कृषिपंपांसाठी पुरविल्या जाणाऱ्या प्रति युनिट सुमारे साडेसहा रुपये दराच्या विजेपैकी शेतकऱ्यांना प्रति युनिट दीड रुपया दराने बिल पाठविले जाते. राज्य सरकार प्रति यनिट दीड ते दोन रुपये अनदान महावितरणला देते आणि प्रति युनिट तीन ते साडेतीन रुपये औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून वसूल केले जातात.

वीज जोडणी घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

• सौरपंपांच्या पॅनेल, स्वीचची दरुस्ती, देखभाल अशा अडचणींमुळे सौरपंपांऐवजी वीज जोडणी घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सौरपंपासाठी किमतीच्या 90 टक्के हिस्साही भरावा लागतो.

 आता मोफत वीज मिळणार असल्याने सौरपंपांऐवजी नवीन वीजजोडणीलाच शेतकऱ्यांची पसंती असेल. पण सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप योजनाही जाहीर केली असून साडेआठ लाख पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 ते पूर्ण करण्यासाठी नवीन वीज जोडणीऐवजी सौरपंप घेण्यासाठी प्रोत्साहन व पर्याय दिला जाईल, असे सूत्रांनी नमूद केले.

मोफत विजेपोटी राज्य सरकारवर वार्षिक सुमारे सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार वाढणार आहे.

तेवढीच रक्कम सरकार अनुदानापोटीही देते. हा आर्थिक भार आणखी वाढ नये, यासाठी नवीन वीज जोडण्यांऐवजी सौरकृषिपंप देण्यास राज्य सरकार व महावितरणचे प्राधान्य राहील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि गेल्या दोन वर्षातही

कृषिपंपांसाठी दरवर्षी एक लाखाहून अधिक नवीन वीजजोडण्या दिल्या गेल्या. सध्या ३० हजाराहन अधिक शेतकऱ्यांचे नवीन जोडण्यांसाठीचे तर सुमारे अडीच ते तीन लाख अर्ज सौर कृषिपंपांसाठी आहेत. लाखभराहन अधिक अर्ज नवीन वीज जोडण्यांसाठी महावितरणकडे येत असतात. मोफत विजेमळे आता नवीन वीज जोडण्यांऐवजी शेतकऱ्यांनी आता सौरपंपच घ्यावेत, असे सरकार व महावितरणचे प्रयत्न आहेत.

GOONE | PROPERTIES गोदरेज प्रॉपर्टीज् लिमिटेड

CIN: L74120MH1985PLC035308 : गोदरेज वन, ५वा मजला, फिरोजशानगर, पर्व दतगती महामार्ग विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९

ई-मेल: secretarial@godrejproperties.com; वेबसाईट: www.godrejproperties.com टेलिफोन नं: ०२२ ६१६९ ८५००

सभासदांना सचना

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांना याद्वारे कळविण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ ('कंपनी कायदा') च्या कलम ११० सहवाचिता कलम १०८ मधील तरतुदी महवाचिता आणि अन्य लागू तरतुदी, काही असल्यास (वेळेत अमलात आणलेले कोणतेही सांविधिक फेरबदल किंवा पुन्हों केलेले अधिनियम समाविष्ट) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') चे नियम २० आणि नियम २२ वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम २०१५ ('सूचीबद्धता अधिनियम') चा अधिनियम ४४, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया दारे जारी सर्वसाधारण सभावरील सचीवीय मानके – २ यांच्या अनुषंगाने आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयादारे जारी करण्यात आलेली साधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित एप्रिल ०८, २०२०, १७/२०२० दिनांकित एप्रिल १३, २०२०, २२/२०२० दिनांकित जून १५, २०२० ३३/२०२० दिनांकित सप्टेंबर २८, २०२०, ३९/२०२० दिनांकित डिसेंबर ३१, २०२० १०/२०२१ दिनांकित जून २३, २०२१, २०/२०२१ दिनांकित डिसेंबर ८, २०२१, ३/ २०२२ दिनांकित मे ५, २०२२, ११/२०२२ दिनांकित डिसेंबर २८, २०२२ आणि ०९/२०२३ दिनांकित सप्टेंबर २५, २०२३ ('एमसीए परिपत्रके') यांनुसार कंपनीने ३१ जुलै २०२४ दिनांकित टपाली मतदान सूचना ('सूचना'), ज्यांचे इमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज/डिपॉझिटर्र गर्टीसिपटसकडे नोंदविलेले आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजच्या देखभालीत असणाऱ्या लाभार्थी मालक नोंदवहीत दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ रोजी ('निर्णायक तारीख') नोंदविलेली आहेत अशा सभासदांना, सदर सूचनेत सविस्तरपणे नमूद केलेल्या ठरावांबाबत मतदानाद्वारे सभासदांची मंजुरी मिळविण्यासाठी, केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण केले आहे. त्यानुसार टपाली मतदान सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती सभासदांना पाठविण्यात आलेल्या नाहीत.

ही सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.godrejproperties.com</u> येथे, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेंड ('केफिनटेक')च्या संकेतस्थळावर <u>http://evoting.kfintech.com</u> आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या संकेतस्थळांवर जेथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com

कंपनीने आपल्या सभासदांना दरस्थ इ–मतदान सुविधा पुरविण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. मतदानाची सुरुवात **मंगळवार, ०६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.००** (भाप्रवे) वाजता होईल आणि ते बुधवार, ०४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० (भाप्रवे) वाजेपर्यंत सुरु राहील. द्रस्थ इ-मतदानास उक्त तारीख आणि वेळेनंतर अनुमती नाही. त्यानंतर द्रस्थ इ-मतदान यंत्रणा मतदानासाठी निःसमर्थ करण्यात येईल. द्रस्थ इ-मतदानाची प्रक्रिया सूँचनेचा भाग असणाऱ्या टिपांमध्ये नमूद केलेली आहे. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यावर नंतर त्यात बदल करण्याची अनुमती नाही. सभासदाचे मतदानाचे अधिकार हे निर्णायक तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलामधील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्य प्रमाणात असेल.

सूचीबद्ध संस्थाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या दूरस्थ इ–मतदानावरील सेबीच्या परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/२०२३/१२० दिनांकित ११ जुलै २०२३ नुसार, मतदान प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे/ डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंटसच्या संकेतस्थळांद्वारे, एकाच लॉगिन अधिकारपत्राचा वापर करून इ–मतदानाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दुरस्थ इ–मतदान सुविधेचा लाभ घेण्यासाठी सभासदांना त्यांचे मोबाईल क्रमांक व इमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे अद्ययावत करण्याचा सल्ला आहे. दूरस्थ इ–मतदानाच्या लॉगिन पद्धतींसाठी तपशीलवार सूचना टपाली मतदान सूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत.

एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने, सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती सभासदांना वितरीत केल्या जाणार नाहीत तथापि, निर्णायक तारखेनुँसार कंपनीच्या सभासद असणाऱ्या सर्व व्यक्ती (ज्या सभासदांचे इमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज/डिपॉझिटरीज पार्टीसिपंटसकडे नोंदणीकृत नसल्याने ही सूचना प्राप्त न होऊ शकलेले सभासदही यात समाविष्ट) या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर मत देण्यांसाठी पात्र आहेत हे येथे स्पष्ट करण्यात येत आहे. जी व्यक्ती निर्णायक तारखेनसार कंपनीची सभासद नसेल तिने ही सूचना केवळ माहिती हेतूकरिता आहे असे मानावे.

इमेल पत्ते नोंदणीची प्रक्रिया :

दिनांक : ०५ ऑगस्ट २०२४

- ज्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांचे ईमेल पत्ते केफिनटेकला einward.ris@kfintech.com वर लिहून फॉर्म ISR-१ मधील स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह अद्यतनित करण्याची विनंती केली जाते. सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनार्थ सदस्याचे नाव आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा.: आधार ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) नमूद करणे.
- डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सह भागींकडे नोंदणी / अपडेट करण्याची विनंती केली जाते.
- ज्या भागधारकांनी आधीच त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी भविष्यात त्यांच्या ई-मेल पत्त्यावर सूचना/दस्तऐवज/वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व्हिसिंग सक्षम करण्यासाठी त्यांचा ई-मेल पत्ता प्रमाणित ठेवावा

तदानाची प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी याची छाननी करण्यासाठी मंडळाने श्री. आशिष कुमार जैन, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, सदस्यत्व क्र. ६०५८ आणि सीपी क्र. ६१२४ यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

परिनिरीक्षक आपला अहवाल कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/कंपनी सचिव यांना सादर करतील. परिनिरीक्षकांच्या अहवालासह टपाली मतदानाचा निकाल कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.godrejproperties.com येथे कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करून आणि केफिनटेकच्या इ–मतदान संकेतस्थळावर म्हणजेच https://evoting.kfintech.com येथे दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ रोजी किंवा त्यापर्वी दर्शविले जातील, हे निकाल कंपनीचे समभाग जेथे सूचीबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांनादेखील त्याच दिवशी सूचित करण्यात येतील

यासंबंधी आणखी काही स्पष्टीकरण हवे असल्यास किंवा काही तक्रारी असल्यास सभासव केफिनटेकला १८००-३०९४-००१ या टोलमुक्त क्रमांकावर संपर्क करू शकतात किंवा einward.ris@kfintech.com वर इमेल पाठवू शकतात. कोणत्याही शंका/ प्रश्न/दूरस्थ आणि https://evoting.kfintech.com वरील 'डाउनलोड' विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेल्या इ-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात

गोदरेज प्रॉपर्टीज् लिमिटेड करिता सही / -आशिष कार्येकर

कंपनी सचिव (आयसीएसआय सदस्यत्व क्रमांक ए११३३१)



नगर परिषद कार्यालय, माजलगांव जि.बीड-४३११३१ Email- mmajalgaon@gmail.com

जाहीर ई-निविदा सूचना क्रं.१ बां.वि./२०२४-२५

माजलगांव नगर परिषदेच्या नगरपरिषदांना वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान य ग्रोजनेअंतर्गत कामे करणे करिता योग्य त्या वर्गातून अनुभवी कंत्राटदार जे पूर्व अर्हता / अटी पूर्ण करतील अशा कंत्राटदारांकडून फक्त Online पध्दतीने निविदा मागविण्यात येत आहेत. य निविदेच्या पूर्व अर्हता अटी व सविस्तर निविदा सुचना भरणेसाठी सदरील निविदा फॉर्म दि ०६/०८/२०२४ वेळ ११.०० वाजे पासून ते दि. १३/०८/२०२४ वेळ १६.०० वाजे पर्यंत http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पाहता व भरता येईल.

सर्व इच्छुक कंत्राटदार यांना अधिक माहितीसाठी http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर Online तपशीलवार माहिती पहावयास व प्रक्रियाकरण्यासाठी उपलब्ध आहे. या निविदेसंबंधी यापुढील सर्व सुचना / शुध्दीपत्रके व इतर अन्य माहिती फक्त ऑनलाईन वेबसाईटलाच मख्याधिकारी



सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च

आयआयटी कॅपस, हिलसाईड पवई, मुंबई-४०००७६.

<u>जाहि. क्र. ०४/२०२४</u> नियमित पदांकरिता भरती

सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (समीर) ही एक इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान (एमईआयटीवाय) मंत्रालय, भारत सरकारच्या कृपाछत्राखाली एक प्रमुख आरएफ अँड मायक्रोवेव्ह आरअँडडी लॅबोरेटोरी आहे. तिची संपूर्ण भारतात पाच केंद्रे आहेत आणि अद्ययावत / भावी उत्पादन तंत्रशास्त्रातील कला संकल्पचित्र व विकास एकलांचे अलाधनिक केंट आहे तसेच उद्योगाकरिता इलेक्ट्रोमॅग्नेटिक अनुपालने आणि समंत्रण सेवांचीसुद्धा तरतूद करीत आहे. ''समीर'' मुंबई, चेन्नई व कोलकाता केंद्रे येथील खालील पदांकरिता योग्य व्यक्तींच्या शोधात आहे. पद थेट भरती / प्रतिनियुक्ती / समावेशन तत्त्वावर भरण्याचा प्रस्ताव आहे.

१. लेखा अधिकारी – ०१ पद (१ – यूआर)

CBC-06109/12/0005/23-24

२. अवर विभाग क्लर्क - ०३ पदे (२ - यूआर, १ - ओबीसी) ३. मिल्ट-टास्किंग कर्मचारी - ०२ पदे (१ - यूआर, १ - एससी)

पात्रता कसोट्या, सर्वसाधारण अटी, इ. सह तपशील देणारी संपूर्ण जाहिरात <u>www.sameer.gov.in</u> या आमच्या वेबसाइटवर पाहता येईल. सर्व पदांकरिता अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारले जातील. स्वारस्य असलेल्या प्रक्रियेच्या सविस्तर http://sameer.gov.in/recruitments.training यावर लॉग-इन करावे आणि सदर अर्ज आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यानुसार शेवटच्या तारखे दिवशी म्हणजेच ३१.०८.२०२४ मध्यरात्री किंवा तत्पूर्वी पूर्ण असावेत.

स्वाक्षरी/-



भारत सरकार कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रण अंतर्गत (गैर-वैधानिक नियामक प्राधिकरण) राष्ट्रीय परिषद व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (एनसीव्हीईटी), नवी दिल्ली करिता अध्यक्षाच्या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

कसोट्या. विहित प्रपत्र जाहीरात सविस्तर आवश्यक माहितीसमवेत मंत्रालयाच्या http://www.msde.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. स्वारस्य असलेले उमेदवार ecopol-msde@gov.in यावर ईमेलद्वारा संयुक्त संचालक (ईअँडपी विंग) यांना विहित प्रपत्रात सर्व बाबतीत पूर्ण असलेले त्यांचे अर्ज पाठवू शकतील किंवा ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ०५:०० वा. पूर्वी टपालाने पाठवू शकतील. स्थळ : नवी दिल्ली

दिनांक : ०५.०८.२०२४ संयुक्त संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय

cbc/63101/11/0004/2425

पूणे महानगर परिवहन महामंडळ लि.

. वर्षामध्ये खालील साहित्य खरेदी करणेसाठी मुळ उत्पादक कंपनी, मुळ स्पेअरपार्टचा पुरवठा करणारे पुरवठादार यांचेकडून ऑनलाईन निविदा टेंडर मागविण्यात येत आहेत

विक्री कालावधी दिनांव ०७/०८/२०२४ ते २८/०८/२०२४ दु. २.३० वा. अंतीम स्विकृती दिनांक २८/०८/२०२४ दुपारी २.३० वा. पर्यंत

: १३/०८/२०२४ द्पारी ३.०० वा. प्रि.बिड मिटींग तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक : ३०/०८/२०२४ दुपारी. ३.०० वा.

निविदा संच किंमत संगणक व संगणव साहित्य खरेदी प्तदर कामाबाबत निविदा अटी व शर्ती इ. बाबींचा संपूर्ण तपशिल, बयाणा रक्कम इ. माहिती टेंडर फॉर्म मध्ये मविस्तर दिलेली आहे. सदर निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासार्ठ

उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्विकृती सदर वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत अस्-

सर्व निविदा दोन पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहे. ऑनलाईन निविदा प्रक्रिये बाबतची संपूर्ण माहिती प

हानगर परिवहन महामंडळ लि... येथे मिळेल जाहिरात क्र.– भांडार – ०१–२०२४–२५

नितिन नार्वेकर, सहव्यव्थापकीय संचालक

दिनांक - ०६/०८/२०२४ पणे महानगर परिवहन महामंडळ लि.

राम रत्ना वायर्स लिमिटेड (CIN: L31300MH1992PLC067802) नोंद कार्यालय: राम रत्ना हाऊस, व्हिक्टोरिया मिल कंपाउंड (युटोपिया सिटी) पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३ दूरध्वनी: +९१-२२-२४९४ ९००९/ २४९२ ४१४४

वेबसाईट: www.rrshramik.com • ईमेल आयडी: investorrelations.rrwl@rrglobal.com ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, लाभांश आणि ई-व्होटिंगची नोंद करण्याची <u>तारीख यासंबंधी माहिती</u> याद्वारे सूचना देण्यात येत आहे की राम रत्ना वायर्स लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची ३२ वी वार्षिक

कॉन्फरन्सिंग (VC) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (OAVM) द्वारे आयोजित केली जाईल. या सभेत एजीएमच्या नोटीस मध्ये दिलेल्या व्यवसायांचा विचार केला जाईल, जी एजीएम चे आयोजन करण्यासाट कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने २५ सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक प्रसारित केले असून त्याचबरोबर

५ मे २०२० रोजी काढलेले परिपत्रक आणि वेळोवेळी जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रके (एमसीए परिपत्रके प्रसारित केलेल्या परिपत्रकांनुसार व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर सिक्यरीटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेले परिपत्रक व १२ मे २०२० रोजी काढलेले परिपत्रक आणि वेळोवेळी जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रके (सेबी परिपत्रके) यांनुसार भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रर्त पाठवण्याविषयी शिथिलतेस परवानगी देण्यात आली आहे. एमसीए परिपत्रकांचे पालन करत एमसीए परिपत्रक सेबी परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (नोंदणी बंधने व प्रकटीकरण आवश्यकता) नियामकता, २०१५, कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून घेतली

वर नमद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून एजीएमची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२३ -२४ चा वार्षिक अहवाल कंपनी/ डिपॉझिटरी सहभागींकडे (डीपी) आणि/किंवा डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेयर ट्रान्सफर एजंटकडे (आरटीए) ज्या सदस्यांनी आपला ई- मेल आयडी नोंदवला आहे, त्यांना कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल. ते कंपनीच्या संकेतस्थळावर (www.rrshramik.com), बीएसई लिमिटेडवर (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडवर (<u>www.evoting.nsdl.com</u>) उपलब्ध असेल. एजीएमला उपस्थिती लावण्याची तपशीलवार प्रक्रिया आणि एजीएममध्ये मतदानाची पद्धतः

कंपनी आपल्या सर्व भागधारकांना एजीएम नोटिशीमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदान करण्यासाठी द्रस्थ ई- व्होटिंग सुविधा देत आहे. भागधारकांना कोणत्याही ठरावावरेचे त्यांचे मत एजीएमच्या आधी द्रस्थ ई- व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा एजीएमदरम्यान ई- व्होटिंग वापरून देता येईल. एजीएममधील द्ररेस्थ ई- व्होटिंग ु सुविधा किंवा ई- व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिशीमध्ये देण्यात आलेली आहे

लाभांश आणि रेकॉर्ड तारीखः

सभासदांनी लक्षात ठेवावे की कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी रु. ५/- च्या दर्शनी मल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी लाभांश रु. २.५० ची शिफारस केली आहे. कंपनीने लाभांश भरण्यासार्ठ सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी **शक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ ही रेकॉर्ड तारीख** निश्चित केली आहे. लाभांशावरील कर:

सदस्यांना माहिती असेल की, आयकर कायदा, १९६१ ("आयटी कायदा") नुसार, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानसार, लाभांश उत्पन्न सभासदांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीने स्त्रोतावर कर कपात करणे . आवश्यक आहे. (टीडीएस) विहित दरांवर, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा निवासी दर्जा, कायमस्वरूपी खाते क्रमांक, वर्गवारी IT कायद्यानसार त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DPs) सोबत पर्ण करा आणि/किंव अद्ययावत करा किंवा शेअर्स भौतिक स्वरूपात कंपनी/आरटीए कडे असतील आणि त्यांची आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. कोणत्याही लागू फायदेशीर कर दराचा दावा करण्यासाठी बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत RTA ला ईमेल: <u>investorsqry@datamaticsbpm.com</u> वर आवश्यक घोषणांची तपशीलवार प्रक्रिया आणि स्वरूप कंपनीच्या <u>www.rrshramik.com</u> या वेबसाइटवर घोषणा टॅब अंतर्गत उपलब्ध आहेत. ईमेल अडेसची नोंदणी / बँक तपशील अद्ययावत करणे:

कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत केलेला नाही आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासार्ठ त्यांचे बँक खाते अद्ययावत केले आहे त्यांना खालील सूचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते:

- 1. सदस्यांनी लक्षात घ्या की. सेबीने सर्व भागधारकांसाठी ज्यांच्याकडे शारीरिक स्वरूपातील शेअर्स आहेत पॅन, नामांकनाची निवड, संपर्क तपशील, बँक खात्याचे तपशील आणि नमुना सही संबंधित फोलिओ क्रमांकांसाठी सादर करणे अनिवार्य केले आहे. सदस्यांनी संबंधित तपशील कंपनीच्या RTA कडून नोंदवन/अद्ययावत करून घ्यावे, यासाठी पद्धतशीर फॉर्म ISR-1 इतर संबंधित फॉर्मसह ई-मेल investorsqry@datamaticsbpm.com वर सादर करावा. संबंधित फोलिओसाठी वरील तपशिलांची नोंदणी केल्यावरच लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल जर तो पूर्वी नोंदणीकृत नसेल.
- डिमॅट स्वरुपात शेयर्स असलेल्या सदस्यांनी कृपया त्यांचा ईमेल अड्रेस डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदवावा/ अद्ययावत करावा. त्याशिवाय तुम्हाला आस्टीएला investorsgry@datamaticsbpm.com या ईमेलवर तुमचे तपशील उदा. - आपले नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल क्रमांक पाठवन आपला ईमेल अडेस तात्परता नोंदवता येईल आणि एजीएमची नोटीस व आर्थिक वर्ष २०२३-२४ चा कंपनीचा आर्थिक अहवाल मिळवता येईल.

याविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास investorsqry@datamaticsbpm.com वर ईमेल पाठवता येईल.

गम रत्ना वायमं लिमिटेड करीता

भागधारकाला

सौरभ गप्त कंपनी सचिव

दिनांक : ०५ ऑगस्ट २०२४



